

वृत्तपत्र टिप्पणी

कौडगाव, ता.जि. उस्मानाबाद येथील महानिर्मितीच्या ५० मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

मुंबई, दि. १८ सप्टेंबर २०१९ : महानिर्मितीने मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेल्या सौर प्रकल्प उभारणी कार्यक्रमाचा एक महत्वाचा टप्पा बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव येथे महानिर्मिती उभारत असलेल्या ५० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून श्री. राणा जगजितसिंह पाटील - माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. प्रकल्पाचे उद्घाटन श्री. नेताजी पाटील - अध्यक्ष, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचे शुभहस्ते आणि कौडगावच्या सरपंच सौ. प्रतिभा बालाजी सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महानिर्मितीचे मुख्य अभियंता (सौर ऊर्जा निर्मिती - प्रकल्प) श्री. प्रभाकर निखारे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना व ५० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

५० मेगावॉट क्षमतेच्या कौडगाव सौर प्रकल्पाची वैशिष्ट्ये :-

- १) हा सौर प्रकल्प पोलिक्रिस्टलाईन फोटोव्होल्टाईक तंत्रज्ञानाने युक्त असून मेसर्स भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (BHEL) या केंद्र सरकारच्या उपक्रमामार्फत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची किंमत सुमारे २०० कोटी इतकी आहे.
- २) परिसरातील ११८ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली आहे.
- ३) या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा दर सुमारे रु. २.९२/- इतका आहे.
- ४) या प्रकल्पातून प्रतिवर्षी अंदाजे ८३ दशलक्ष युनिट्स इतकी वीज निर्मिती होणार असून याद्वारे परिसरातील कृषीक्षेत्राच्या व सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे.

कौडगाव येथे प्रकल्पस्थळी संपन्न झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर श्री. दत्ता कुलकर्णी, श्री. नितीन काळे, प्रभाकर मुळे, व्यंकटराव गुंड, सतीश देशमुख, रामदास कोळगे, अॅड. नितीन भोसले, पंचायत समिती सभापती श्री. बालाजी गावडे व अॅड. मिलिंद पाटील, श्री. बालाजीराव शिवाजी सुतार तसेच राम गरड, प्रदिप शिंदे, रेवणसिद्ध लामतुरे, सुरेश देशमुख, गफूर काझी, शिवाजीराव नाईकवाडी, इ. राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कौडगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. विश्वास नाईकवाडी यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर कार्यकारी अभियंता श्री. संतोष आहेर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौर विभागातील अभियंते सर्वश्री. उदागे, राजीव नाईक, अनंत बढे, ज्ञानराज ठाकूर आदींनी अथक परिश्रम घेतले.

दि. : १८/०९/२०१९.

प्रति,

मा. संपादक,
दैनिक / वृत्तवाहिनी.

महोदय / महोदया,

कृपया सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकाच्या सर्व आवृत्तीत / वाहिनीवर प्रसिद्ध करावी, ही नम्र विनंती.

धन्यवादासह,

आपले स्नेहांकित,

जनसंपर्क अधिकारी,
महानिर्मिती